Total Income from Operations (net)

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Exceptional and / or Extraordinary items)

Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (After

Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

(comprising profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after Tax))

Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the

Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for

Board of Directors at its meeting held on February 10, 2022.

Particular

Other Equity (excluding Revaluation Reserves)

Earnings Per Share (Face Value of Rs. 2 each)

Net Profit for the period before tax (after Exceptional and/or

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for

the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax) Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2 each)

Exchange ("NSE") to main board of NSE with effect from 02nd December, 2020

Particulars

Total income from operations

(after exceptional items)

(after exceptional items)

Equity share capital

-Basic and diluted (₹)

per the Audited Balance Sheet

(Face value : ₹ 10/- per share)

Earnings per share (EPS) *

Net Profit/(Loss) for the period

(before tax and exceptional items)

Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit/(Loss) for the period after tax

Total comprehensive income for the period

and other comprehensive income (after tax)]

Reserve, excluding revaluation Reserve as

[Comprising profit / (loss) for the period (after tax)

Basic and Diluted EPS for all period except year ended 31.03.2021 is not annualised

on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.iitlprojects.com.

Total Income from Operations (net)

Net Profit for the period (before Tax)

Net Profit for the period after tax

Company (www.marineelectricals.com)

Basic & Dilluted

Date:10.02.2022

IITL GROUP

Place: Mumbai

No

Note:

Place : Delhi

Date: February 10, 2022

I. Revenue from Operations

(a) Cost of Materials Consumed

(d) Employee benefits expenses

(b) Purchase of Stock-in- Trade (Share/ Mutual Fund)

A (i) Items that will not be reclassified to profit or loss

(ii) Income tax relating to items that will not be

(ii) Income tax relating to items that will not be

B (i) Items that will be reclassified to profit or loss

(c) Change In Inventories of finished goods, Work-In- Progress and Stock- In- Trade

(f) Depreciation & Amortization Expenses

(g) Provision for diminution in long investment

III. Total Income (I + II)

II. Other Income

(e) Finance costs

(h) Other Expenses

VI. Exceptional Items

VIII - 1) Tax Expenses

Total Expenses

2) Deferred Tax

Total Tax Expenses

operations (VII-VIII)

reclassified to profit or loss

Place: Mumba

Date: 10-02-2022

Expenses

Previous Year

(b) Diluted

Date: February 10, 2022

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759

Fmail ID: shareinvestor@centenialindia.com ... Website: www.centenialindia.com

Quarter Ended 31-12-2021 30-09-2021 31-12-2020

33.69

33.69

25.12

0.69

1237.16 1192.89

34.77

23.48

1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the

2). The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Month ended December 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website

Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited

813.66 3267.32

78.92

78.92

59.06

364.83

1.62 1.62

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Managing Director ~ DIN: 00804808

52.74

52.74

34.53

364.83

0.95

Marine Electricals

MARINE ELECTRICALS (INDIA) LIMITED [CIN: L31907MH2007PLC176443]
Registered Office: B/1, Udyog Sadan No.3, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093, Maharashtra
Tel.: +91 22 4033 4300; Fax: +91 22 2836 4045 Website: www.marineelectricals.com; Email Id: cs@marineelectricals.com

Extract of statement of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter

and nine months ended 31st December, 2021

Jnaudited) (Unaudited

632.98

440.09

443.47

2453.31

9 865 86 24 651 04

1 479 84 11 479 84

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stoc

Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the of Un-audited Financial Results fo the Quarter and nine months ended 31st December, 2021 are available on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the

The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) for the year commencing 01st April 2020 due to migration from SME platform of National Stoc

IITL PROJECTS LIMITED

CIN: L01110MH1994PLC082421

Regd. office: Office No. 101A, The Capital, G-Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai - 400051. **Tel. No.**: 022-4325 0100 **Email**: iitlprojects@iitlgroup.com, **Web**: www.iitlprojects.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021

0.09

(431.21)

(431.21

(431.18)

(431.11

499.09

(8.64)

1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended 31.12.2021 filed with the Stock Exchange under

PULSAR INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Adarsh Laxmi Building, Office No. 3 Sai Babanagar Navghar Road, Bhayandar (East), Thane - 401101,

Maharashtra, India Tel. No. 2283 1304, Email: pulsar.inltd@gmail.com, CIN: L99999MH1990PLC131655

UN - AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3rd QUARTER

ENDED: 31st December, 2021

31/Dec/21

0.61

0.00

0.00

0.00

1.12

Un-audited

Quarter Ended Quarter Ended Quarter Ended

30/Sept/21

Un-Audited

5.89

5.89

0.00

0.00

0.00

1.34

egulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available

Quarter Ended

1.861.75

1,825.37

1.825.37

1.825.42

1,825.50

499.09

36.57

Nine Months

dited Unaudited

Ended

1.861.84

1,297.06 (1,670.58)

1,297.06 (1,670.58)

1,297.07 (1,672.29)

1,297.19 (1,662.38)

499.09

(6.817.47)

(33.51)

499.09

25.99

Ended

Audited

43.96

31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.03.2021 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.03.202

Vine months Ended Ended Ended 31/12/2021 31/12/2021

1,060.08

1,060.0

762.33

774.80

2453.31

Ended

1/12/2020

Jnaudited)

5,481.46

249.91

249.91

176.72

175.53

2453.31

10.942.52

Ended 31/03/2021

(Audited)

9.987.37

1.085.82

1,085.82

782.85

799.47

2453.31

0.64

10934.28

Ended

634.88

632.76

427.59

450.35

2453.31

0.34

Quarter Ended

39.52

1,824.99

1,824.99

1,825.04

1,825.12

499.09

36.57

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and

Nine Months ended December 31, 2021

BRIHANMUMBAI

MAHANAGARPALIKA

TREE AUTHORITY -PUBLIC NOTICE-

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto 1 January 2018) 01 proposal from H/West Ward & 06 proposals from K/East Ward in Zone-III Total 07 proposals are received for getting approval of Municipal Commissioner / Chairman, Tree Authority for removal of trees.

The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website - www.mcgm.gov.in. -About us - Ward / Department - Department manuals -Gardens & Tree Authority - Tree Authority Public notice - Public Notice 7 Days - 49 - Zone - III.

On account of pandemic covid - 19, citizens are requested to send the objections/suggestions on E.mail - sg.gardens@mcgm.gov.in on or before Dt. 18.02.2022 only instead of attending hearing personally on Dt. 18.02.2022 Objections/suggestions received after this date will not be entertained which may please may noted.

> Supdt. of Gardens & Tree officer of the **Tree Authority**

Veermata Jijabai Bhosale Udyan Dr. Ambedkar Road, Byculla (E), Mumbai-400 027. Tel. No. 23742162,

E.mail - sg.gardens@mcgm.gov.in

PRO/2291/ADV/2021-22

Supdt. of Gardens & Tree Officer

Sd/-

प्रलोभनाला बळी पडू नका... निर्भयपणे मतदान करा

INDERGIRI FINANCE LIMITED

(CIN: L65923MH1995PLC161968)

Regd. Off.: 327, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali (E), Mumbai - 400066. Contact No.: 022-28280515, E-mail: info@indergiri.com, website: www.indergiri.com

	Contact No.: 022 202000 To, 2 mail: Info@macrgm.com, website: www.indorgin.com										
	STATEMENT OF UNAUDITED QUARTER AND NINE MONTHS										
	GOARTER AND NINE MONTHS	PENDED	N 31 DEC	EMBER 2	(Rs. in Lakh)						
Sr. No.	Particulars	ended	Nine months ended 31 Dec. 2021	Quarter ended 31 Dec. 2020	Year ended 31 Mar 2021						
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)						
1	Total revenue from operations	9.19	28.22	10.28	40.51						
2	Net profit for the period before tax	1.85	6.02	1.91	3.40						
3	Net profit for the period after tax	(2.28)	(15.90)	1.07	2.53						
4	Total comprehensive income for the period [comprising profit after tax and										
	other comprehensive income (after tax)]	(2.28)	(15.90)	1.07	2.53						
5	Equity share capital	506.10	506.10	506.10	506.10						
6 7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 10/- each)				7.47						
	Pacia / Dilutad (in Pa)	(0.05)	(0.21)	0.02	0.05						

Note:

PUBLIC NOTICE

client Charkop Hemavati Co-operative

Housing Ltd., Bearing Registered No.

BOM/MHADA/HSG/(TC)/8730/1994

Having Address at Plot No. 9, RDP-CHK III,

Charkop, Kandivali (W), Mumbai-400

Jaswantrai Kanakia was the sole owner of

My client has received a Share Transfe

My client, through this publication

nereby called upon public enlarge that I

there is any claim/objection please contact me (Mobile No. 7208652013 and Email ID:

adhirajbhalekar219@gmail.com) and

Secretary (Mobile No. 9137464327 and

Email ID: charkophemavathi@gmail.com)

of Society on the above address within 15

(Fifteen) days from the publication of this

notice. Any claim/objection thereafter shall

RSC-24, Near 835 Society, Sector No. 8

Charkop, Kandivali (W), Mumbai-400067

Place : Mumbai

(Rs. in lakhs except per share data

Consolidated

31/12/2021 31/12/2021 31/12/2020

(Unaudited) (Unaudited) (Unaudited)

1.240.13

1,237.72

882.92

869.96

2453.31

0.69

For Marine Electricals (India) Limited

Chairman & Executive Director

Nine Months

Ended

39.61

1,296.51

1.296.51

1,296.52

1,296.64

499.09

25.98

For IITL PROJECTS LIMITED

dited Unaudited

0.09

(439.27)

(439.27)

(439.23)

(439.16)

499.09

(8.80)

9 Months

Ended

31/Dec/21

Unaudited

6.49

0.00

0.00

0.00

3.35

31/Dec/20

Un-audited

0.00

0.00

0.00

0.00

0.00

0.00

1.03

0

Adhiraj Deepak Bhaleka

Padma Bunglow 105, Shop No.4

31/03/202

(Audited)

1,691.47

1,691.34

1.353.19

1.401.1

2453.31

13845.75

Vinay Uchi

DIN: 01276871

(₹ in Lakhs

Year

Ended

Audited

(1,675.71

(1.675.71

(1,677.42)

(1,667.51)

(6,846.83

(33.61)

Bipin Agarwa

DIN: 00001276

(Rs. In lacs)

Ended

31/Mar/21

Audited

5.16

5.16

0.00

0.00

0.00

2.01

0.17

0.00

9.47

0

0

-6.49

-0.22

-0.22

9 Months

Ended

31/Dec/20

Unaudited

5.16

5.16

0.00

0.00

0.00

1.03

0.00

0.00

7.19

0

0

499.09

43.9

1.05

482.1

403.70

368.67

2453.31

Advocate High Court,

Date: 11-02-2022

be considered as waived/abandoned.

Application from his 100% Nominee Mrs.

I inform that late Mr. Shishir

C-601 in the abovementione

067 (hereinafter referred to a Society).

Society and he died on 4th July 2021.

Heena Shishir Kanakia (Wife).

(Rs. In Lakhs

Un-Audited Audited

126.83

126.83

94.91

364.83

2.60

2229.70 3693.30

152.99

152.99

96.18

364.83

2414.68

2.64 2.64

Vijay Majreka

Notice is given to the public at large My

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended 31 December 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and nine months ended 31 December 2021 is available on the Bombay Stock Exchage's website: www.bseindia.com and on Company's website: www.indergiri.com.

By the order of the Board of Indergiri Finance Limited

Place : Mumbai

Date: 10 February 2022

Kishan Sharma DIN: 01168525

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED CIN- L63090GA1963PLC000002 Registered Office: Mormugao Harbour, Goa, India; Tel: (+91 22) 6620 2500; Fax: (+91 22) 6620 2545; Website: www.chowgulesteamships.co.in; E-mail: csl@chowgules

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31/12/2021 (₹ in Lakhs) **PARTICULARS** Ended 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 31.12.202 Total Incom 3,473.93 677.52 104.17 133.9 361.22 22.86 (17.27) 153.06 3.367.52 (204.25) 4.843.59 145.25

Profit /(Loss) before tax Total Comprehensive Income for the period Comprising profit for the period after tax and other (31.90) 4,831.97 145.25 (29.24) 242.78 3,485.48 Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share) Earnings per Share (of ₹ 10/-each) (*non Annualised) * 0.40 *-0.08 * 0.67 * 9.61 b) Diluted *0.40 *-0.08 *0.67 *9.61 *(0.60) *13.59

The Company operates in only one business segment viz. Shipping. Other Income Includes:

a) The standalone and consolidated result for the period ended 31st Dec, 2020 includes profit on sale of Staff Quarters of Rs. 278.04 Lakhs. b) Consolidated results for the nine months ended 31st Dec, 2020, includes vessel operations of 4 vessels. Out of which 3 vessels were returned to i owners in July & August 2020. Whereas, consolidated results for the current period includes vessel operation of only 1 vessel. Therefore, expensionally a support of the current period includes vessel operation of only 1 vessel. Therefore, expensionally a support of the current period includes vessel operation of only 1 vessel. are less as compared to corresponding previous quarter. As regards revenue from operations are concerned, even though 3 vessels were returne to owners, because of improvement in the freight market, revenue from operations are more as compared to corresponding previou c) During the quarter, one vessel was returned to its owner by terminating lease agreement. Gain arrising on termination is Rs 3,010.50

The above consolidated financial results includes results of its subsidiary as on 31st December, 2021 viz Chowgule Steamships Oversec

Limited, and its stepdown subsidiaries viz Sea King LLC & Sea Lord LLC.

Previous year figures have been regrouped wherever necessary.

The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on

The results for the Quarter and Nine months ended 31st December 2021 are available on the Company's Website a www.chowaulesteamships.co.in and the BSE Limited website at www.bseindia.com/corporates

For and on behalf of the Board

Mr. Vijay V. Chowgule Date: 10th February. 2022 Chairman

DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED CIN: U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063 **Tel:** + 91(22) 7180 3783 / 85 / 86 /97, **Fax:** + 91 (22) 7180 3799 Extract of Financial Results for the quarter ended December 31, 2021

B -1 1			upees in Millions
Particulars	For the	For the	For the
	quarter ended	quarter ended	year ended
	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 202
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1. Total Income from Operations	401.88	343.04	1,343.80
2. Net Profit/(Loss) for the period			
(before Tax, Exceptional and/or			
Extraordinary items)	62.97	86.85	342.22
3. Net Profit/(Loss) for the period before tax			
(after Exceptional and/or			
Extraordinary items)	62,97	86.85	342.22
4. Net Profit/(Loss) for the period after tax			
(after Exceptional and/or			
Extraordinary items)	46.92	63.81	250.83
5. Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	46.32	64.03	246.70
6. Paid up Equity Share Capital	528.85	528.85	528.85
7. Reserves (excluding Revaluation Reserve)	1,342.62	1,331.02	1,383.47
8. Securities Premium Account	7,195.80	7,195.80	7,195.80
9. Net worth	8,824.05	8,909.87	8,931.91
10. Total Outstanding Debt	14,533.25	13,169.26	14,163.75
11. Debt Equity Ratio	1.60	1.45	1.56
12. Basic & Diluted Earnings Per Share			
(of Rs. 10/- each) (for continuing operations)	0.89	1,21	4.74

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the guarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's $website \quad https://country.db.com/india/?language_id = 1 \\ 4 kid = india.redirect-en.shortcut \# table + 1 \\ 4 kid = india.redirect-en.$

container-1-other-information-2 For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on the www.nseindia.com.

For Deutsche Investments India Private Limited **Atin Kumar Saha** Aniallee Paatil Place: Mumbai Director Director Date: February 9, 2022 DIN:06901962 DIN:00643278

TPL PLASTECH LIMITED CIN L25209DD1992PLC004656 CIN L252U9ID17932FLC004030

Regd. Office:- 102, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, omnath, Dabhel, Nani Daman (U.T.) - 396210. Corporate Off: 5th Floor, Sangeet Plaza, Marol Maroshi Road, Opp Marol Fire Brigade, heri (East), Mumbai 400059. Tel: 022-4062 4200, Fax No.: 022-4062 4299, Email: info@tplplastech.in, Website: www.tplplastech.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021 (Rs in Lakhs) Quarter ended Nine Months En 31.12.2020 31.12.2021 31.12.2021 **Particulars** (Unaudited 4,728.50 259.55 259.55 16,655.28 1,035.44 Total income from operations (Net Total Comprehensive Income for the 365.85 1.035.44 period after tax and other comp come after tax 1.560.06 780.03 Equity Share Capital (Face Value Rs.10 each) Earnings Per Share (before extraordinar items) (of Rs.10 each) Basic & Diluted

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021 are Orlaudied Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021 are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.tplplastech.in

The above Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021

were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held or By Order of the Board

For TPL Plastech Limited Mahinder Kumar Wadhwa

Place: Mumbai Date: February 10, 2022 DIN: 00064148

> **OSE** STATE BANK OF INDIA Specialized Small Industry Branch

Hotel Roa Building, LBS Road, Ghatkopar West, Mumbai - 400086

NOTICE DEMANDING POSSESSION OF SECURED ASSETS

M/s. Frooters Innovation Pvt Ltd.

Unit No 203 2nd Floor Hindustan Ko M/s. Frooters Innovation Pvt Ltd. n Kohinoor Complex Vikhroli West Mumbai-400079

Unit No 203 2nd Floor Hindustan Kohinoor Complex Vikhroli West Mumbai-400079

Please refer to our demand notice dated: 28.05.2021 U/s 13(2) of the SARFAESI Please refer to our demand notice dated: 26.05.2021 US 13(2) of the SARFAESI Act 2002, (Ref no. SBI/SSIB/2021-22) dated 28/05/2021) calling upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating to Rs. 76,61,328.07 (Rupees Seventy Six Lacs Sixty One Thousand Three Hundred Twenty Eight and Paise Seven only) plus further interest thereon. As you have failed to discharge your liabilities, we as secured creditors, are entitled to take possession of the secured assets over which security interest has been created in our favor as per the details citerabelow. given below:-

 Hypothectaion Charge on company's entire current assets including stocks receivables, book debts, and plants and machineries. As Authorised Officer of the secured creditors to take action and exercise powers of

the secured creditors under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. I, the undersigned nereby call upon you to hand over peaceful possession of the aforesaid secured assets which constitute security for the due repayment of the credit facilities availed by you within 7 days from the date of this notice.

In case if you fail to deliver peaceful possession of the aforesaid properties/Securities to me, within the above said time, I shall be at liberty for the purpose of securing compliance of the said notice to take such steps or use or cause to be used such force with the assistance of concerned Police Station which may fit in my opinion be necessary for obtaining possession of the said mortgaged property and

Yours faithfully, Place: Mumbai Date: (Possession Date: 05/02/2022)

/Ir. Neelesh Patodi 31202 Gundecha Altura, Kanjurmarg West, Mumbai 400078

Mr. Ankur Gattani 3202 Augusta H Wing, Lodha Aurum Grande Bhandup, Mumbai 400042

APPENDIX IV A

[See proviso to Rule 8(6)]

Sale Notice for sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice for sale of immovable asset(s) under the Securitisation an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s

and Guarantor(s) that the below described immovable property(ies) mortgaged charged to Indiabulls Housing Finance Ltd. [CIN: L65922DL2005PLC136029] "Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is wha is", "whatever there is" and "without any recourse" basis on **21.03.2022** from 02.00 P.M to 04.00 P.M. (with unlimited automated extensions of 5 minutes each in terms of the Tender Document), for recovery of Rs. 53,31,466/- (Rupees Fifty Three Lakh Thirty One Thousand Four Hundred Sixty Six only) pending towards the Loan Accour No. HHLPNV00362584, by way of outstanding principal, arrears (including accrued ate charges) and interest till 07.02.2022 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 08.02.2022 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from SUYESH GOVIND INGLE and DEVIKA SUYESH INGLE.

The Reserve Price of the immovable Property(ies) will be Rs. 31,00,000/ (Rupees Thirty One Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") wil be Rs. 3,10,000/- (Rupees Three Lakh Ten Thousand only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price. The EMD shall be paid by DD/ RTGS/ NEFT or through any other proper banking channels to the credit and in favour of INDIABULLS HOUSING FINANCE LTD., Account No. 32180585427 with State Bank of India (IFSC: SBIN0009995), having its branch at CAG Branch, Mumbai (Maharashtra) pefore submitting the tender in order to participate in the online public auction. The successful bidder shall pay 25% amount of the sale price (less 10% of the Reserve Price paid before submitting the tender) immediately i.e. either on the same day o not later than the next working day and the remaining balance of the Sale Price shall

be paid within 15 days from the date of confirmation of sale. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY(IES)

FLAT NO. 104 ADMEASURING 66.98 SQ. METERS CARPET AREA, 1ST FLOOR IN BUILDING NO.- 10 KNOWN AS JUNIPER IN THE KNOWN AS MOHAN HIGHLANDS ON LAND BEARING SY NO. 67(1), 68 AND 69 (PT.), GANESH GHAT, HIGHLANDS ROAD, KATRAP BADLAPUR (EAST). THANE - 421503, MAHARASHTRA.

For detailed terms and conditions of the sale, please refer to thelink provided on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullshome www.auctionfocus.in.

: 07.02.2022 : THANE

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

KJMC FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai- 400021 Tel.:+91-22- 4094 5500; CIN- L65100MH1988PLC047873 Website: www.kjmcfinserv.com; email: investor.finance@kjmc.com



Authorized Office

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021 (₹ in Lakhs

Sr No	Particulars	Quarter ended 31-12-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 31-12-2020 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2021 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2020 (Unaudited)	Year ended 31-03-2021 (Audited)
1	Total income from operations (net)	123.86	135.61	35.05	300.41	137.97	195.35
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (before exceptional items)	25.62	3.87	(63.68)	3.12	(143.37)	(183.66)
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	25.04	4.09	(63.59)	(58.96)	(142.66)	(139.88)
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	25.04	4.09	(63.59)	(58.96)	(142.66)	(139.88)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	174.45	(451.01)	416.67	1,201.51	1,683.64	3,478.32
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	5424.40
8	Earning Per Share of Rs.10-each (not annulised for the interim period)						
	Basic:	0.52		(1.33)	(1.23)	(2.98)	(2.92)
	Diluted:	0.52	0.09	(1.33)	(1.23)	(2.98)	(2.92)

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Quarterly and Nine Months Ended Standalone Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results were reviewed by the Audit Committee and by the Board of Directors at their Meeting held on 9th February, 2022, subject to Limited Review by Statutory Auditors. The full ormat of the Un-Audited Quarterly and Nine Months Ended Financial Results are available on the Stock Exchange websites, viz www. bseindia.com. Th

same is also available on company's website viz www.kjmcfinserv.com. EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021.

Sr No	Particulars	Quarter ended 31-12-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 31-12-2020 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2021 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2020 (Unaudited)	Year ended 31-03-2021 (Audited)
1	Total income from operations (net)	125.39	139.83	35.11	306.16	138.20	195.60
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (before exceptional items)	23.29	4.33	(68.61)	(2.36)	(154.90)	(197.30)
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	22.71	4.55	(68.52)	(64.44)	(154.19)	(153.52)
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)*	22.71	4.55	(68.52)	(64.44)	(154.19)	(153.52)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for						
	the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	221.76	(603.03)	495.36	1,430.19	2,134.63	4,451.92
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves	NA	NA	NA	NA	NA	6,668.46
8	Earning Per Share of Rs.10/each						
	(not annulised for the interim period)			44.40	(4.00)	(0.00)	(0.00)
	Basic:	0.48		(1.42)	(1.35)	(3.22)	(3.20)
	Diluted:	0.48	0.09	(1.42)	(1.35)	(3.22)	(3.20)
* Inc	ludes share of Profit/(Lossess) of Associates	0.32	(0.13)	0.34	(0.05)	0.27	0.48

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Quarterly and Half Year Ended Consoliated Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosuré Requirements) Regulations, 2015. The Financial Results were reviewed by the Audit Committee and by the Board of Directors at their Meeting held on 9th February, 2022, subject to Limited Review by Statutory Auditors. The full ormat of the Un-Audited Quarterly and Half Year Ended Financial Results are available on the Stock Exchange websites. viz www. bseindia.com. The sam

> For and on behalf of Board KJMC FINANCIAL SERVICES LIMITED RAJNESH JAIN WHOLE TIME DIRECTOR

Place : Mumbai, Date: February 09, 2022

also available on company's website viz www.kjmcfinserv.com.

For Pulsar International Ltd.

0.00 0.03 0.00 0.03 0.00 0.00 0.00 1.71 0.48 1.33 9.17 1.85 2.36 12.52 2.86 -2.25 0.04 -2.36 -6.03

8.94 11.65 V. Profit before exceptional Items and tax (III-IV) -3.78 -6.49 0.00 VII. Profit before Tax (V - VI) -2.25 4.04 -2.36 -6.03 -3.78 -6.49 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 IX. Profit / (Loss) for the period from continuing -2.25 4.04 -3.78 -2.36 -6.03 -6.49 0.00 K. Profit/(loss) from discontinued operations 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 XI. Tax expenses of discontinued operations 0.00 0.00 0.00 0.00 0.00 XII. Profit/(loss) from discontinued operations (after tax) (X-XI 0.00 0.00 0.00 0.00 XIII. Net Profit/(Loss) for the period (IX+XII) -2.254.04 -2.36 -6.03 -3.78 -6.49 XIV. Other comprehensive income

0

0

0 0 reclassified to profit or loss 0 0 XV. Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) -2.25 4.04 (Comparing Profit/(Loss) and other Comprehensive -2.36 -6.03 -3.78 Income for the period) XVI. Earning per equity share 2) Diluted 0.13 -0.08 -0.20 -0.13 -0.08 1. The above standalone quarterly financial results have been reviewed and recommended by the Audit Committee of the Board, has been approved by the Board of

0

Directors of the Company at its meeting held on 10th February 2022. The standalone financial results for the quarter ended 31-12-2021 has been subject to limited review by the Company's Statutory Auditors. 2. As the Company's business activity falls within a single primary business segment, namely dealing in Mutual Fund Unit, the disclosure requirements as per Ind AS 108 "operating segments" are not applicable.

3.The Company did not have pending unresolved complaint during last quarter and not receive any investors complaints / queries. during the quarter ended 31-12-2021.

4. The Earing Per Shares has been computed in accordance with Accounting Standard on Earing Per Shares (AS 20) 5. Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm with the current periods classification/disclosure By Order of the Board of Directors

Mahesh Ratilal Shah

Managing Director (DIN: 00217516)

Corporate Identity Number (CIN): U65921MH1997PTC258670

Regd. Office: 101, 5 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051, Maharashtra Tel.: +91 22 6119 6000 Fax: +91 22 6119 6080 Email: info@xanderfinance.com
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
140.		31-12-2021	31-12-2020	31-03-2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,762.76	3,535.03	14,049.11
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	573.83	(373.23)	584.64
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	573.83	(373.23)	584.64
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	383.03	(303.73)	394.49
5		383.67	(303.73)	410.18
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Paid-up Equity Share Capital (face value of the share: Rs.10 each)	14,805.02	14,805.02	14,805.02
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	27,972.69		39,695.69
	Net Worth	42,777.71	55,259.18	54,500.71
	Paid up Debt Capital / Outstanding Debt	28,431.88	47,731.79	32,216.20
	Debt Equity Ratio	0.66	0.86	0.59
11	Earnings Per Share (of Rs.10/- each) (in Rupees)			
	Basic EPS:	0.26	(0.21)	0.27
	Diluted EPS:	0.26	(0.21)	0.27
	-			

1. The above financial results for the period ended December 31, 2021, reviewed by the Statutory Auditors of the Company, have been reviewed by the Audit Committee and on its recommendation, have been approved by the Board of Directors at their respective meetings held on February 10, 2022. The above results include the results for the quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 being the

later include the results for the quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 being the balancing figures between year to date figures upto the half year of the current and previous financial year and half year ended September 30, 2021 and September 30, 2020 respectively.

2. The above is an extract of the detailed format of yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and

Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.xanderfinance.com/financial-information.

Place: Mumbai Date: February 10, 2022

Director DIN No.: 08830666

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी) CFM **नोंदणीकृत कार्यालय** : ए/३, ५वा मजला, सफल प्रोफिटेअर, प्रल्हाद नगर गार्डनजवळ, अहमदाबाद - ३८००१५ कॉर्पोरेट कार्यालय : १ ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड, बलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००३८.

नोंदणीकृत कार्यालयः बी/१, उद्योग सदन नं. ३, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र.

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

	तपशील		अलि	ा प्त			एक	त्रेत	
		संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले
		तिमाही	नऊ महिने	तिमाही	वर्ष	तिमाही	नऊ महिने	तिमाही	वर्ष
		38/82/2028	३१/१२/२०२१	३१/१२/२०२०	38/03/2028	३१/१२/२०२१	३१/१२/२०२१	38/82/2020	38/03/2028
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९,८६५.८६	२४,६५१.०४	५,४८१.४६	१९,९८७.३७	१०,९७८.८९	२८,२२६.६६	६,७४२.५८	२५,१२८.६६
٦.	कालावधीसाठी निञ्चळ नफा (करपूर्व)	६३२.९८	१,०६०.०८	२४९.९१	१,०८५.८२	६३४.८८	१,२४०.१३	४५१.७२	१,६९१.४७
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक								
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी/सहयोगीं नंतर)	६३२.९८	१,०६०.०८	२४९.९१	१,०८५.८२	६३२.७६	१,२३७.७२	४८२.११	१,६९१.३४
٧.	कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा	४४०.०९	७६२.३३	१७६.७२	७८२.८५	४२७.५९	८८२.९२	०७.६०४	१,३५३.१९
٩.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न								
	(कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर								
	सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७४.६४४	০১.४৶৶	१७५.५३	৬९९.४७	४५०.३५	८६९.९६	३६८.६७	१,४०१.१७
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१
૭.	इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	११,४७९.८४	११,४७९.८४	१०,९४२.५२	१०९३४.२८	-	-	-	१३८४५.७५
ζ.	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)								
	मूलभूत आणि सौम्यिकृत	0.35	0.52	0.88	0.58	٥.३४	०.६९	0,30	१.०५

माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग औंड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यां अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट (<u>www.nseindia.com</u>) वर आणि कंपनीची वेबसाईट (<u>www.marineelectricals.com</u>) वर उपलब्ध आहे. २. ०२ डिसेंबर, २०२० पासून नॅशनल स्टॉक एक्स्वेंब (''एनएसई') च्या एसएमई मंबावरून एनएसई च्या मुख्य पटावर स्थानांतर झाल्याने ०१ एप्रिल, २०२० पासून सुरू होणाऱ्या वर्षांसाठी कंपनीने इंडियन अकाऊंटिंग स्टैंडर्डस (इंड एएस)

चा अवलंब केल मरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड साठी

विनय उच्चील अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दिनांकः १०.०२.२०२२ डीआयएनः ०१२७६८७१

YASHRAJ CONTAINEURS LIMITED

Regd.office:- Madhav Niwas CHSL, Flat No. B-1A, 1st floor, Natakwala Lane, opp. S.V. Road, Borivali (West)

Mumbai - 400092. Tel: 28069097 Email: Yashraj bom@rediffmail.com website: www.barrelpeople.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December, 2021 (₹ in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2021	Quarter ended 30-09-2021	Quarter ended 31-12-2020	Nine months Ended 31-12-2021	year ended 31-03-2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total revenue from Operations	725.717	552.146	583.084	1767.862	2144.924
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	79.395	5.954	10.151	94.204	9.407
6	Equity Share capital	1700.000	1700.000	1700.000	1700.000	1700.000
7	Other Equity	-	-	-	-	(9,448.140)
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualized)					
1.	Basic	0.463	0.028	0.055	0.546	0.068
2.	Diluted	0.463	0.028	0.055	0.546	0.068

Notes:

a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of at its meeting held on 10th February, 2022. The Auditors of the Company have carried out Limited Review of the Unaudited Financial Results for the Quarter & Nine months Ended 31.12.2021.

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com) and Company's Website (www.barrelpeople.com) For YASHRAJ CONTAINEURS LIMITED (JAYESH V VALIA) MANAGING DIRECTOR

DATE:- 10-02-2022

Josts

जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड

रीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२

			आ	लेप्त						त्रित		
तपशील	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२१	३१ डिसेंबर, २०२०	महिने ३१ डिसेंबर, २०२१		संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२१	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२१	३१ डिसेंबर, २०२०	महिने ३१ डिसेंबर, २०२१		संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२१
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३,२६९.०८	२,५३४.२३	२,४५२.०२	७,८३५.३५	५,६८०.९८	८,६४८.५५	३,४८१.४४	२,८३९.११	२,७३१.५९	८,५९२.६८	६,३७९.९७	९,६४७.४१
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	२५५.५०	२७९.८६	१४६.०३	५४६.५८	३३९.५०	५५५.९०	२५५.६९	२८४.८९	१२६.४८	५६२.०१	२९६.६९	४९५.८
कर खर्च	६६.८४	७३.२५	88.98	१५०.५३	११०.४३	१४७.०७	६६.८४	७३.२५	88.98	१५०.५२	११०.४३	१४७.०।
करपश्चात निञ्वळ नफा/(तोटा)	१८८.६६	२०६.६१	१०१.०९	३९६.०५	२२९.०७	\$5.5°8	१८९.१४	२११.६५	८१.५४	४११.७७	१८६.२६	१४८.७८
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१८६.५९	२०२.४३	९४.२१	३८९.२२	२२९.८८	४२४.३७	१८६.७७	२०७.४५	७४.६५	४०४.६४	१८७.०७	३८३.३
समभाग भांडवल	९३.२९	९३.२९	९३.२९	93.79	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	93.79	९३.२
राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						२,९७१.८३						२७८५.०९
प्रत्येकी रु. १०/- ची प्रती समभाग प्राप्ती (अवार्षिक) रु.												
(ए) मूलभूत :	१०.११	११.०७	4.87	२१.२३	१२.२८	२१.९१	१०.०९	११.२०	४.७६	२१.६२	१०.८९	१९.९
(बी) सौम्यिकृत :	१०.११	११.०७	4.87	२१.२३	१२.२८	२१.९१	१०.०९	११.२०	४.७६	२१.६२	१०.८९	89.91

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे दाखल केलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट

२. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) रूल्स, २०१५ चा नियम

३. ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आतील आणि बाह्य माहितीच्या आधारे ३१ डिसेंबर, २०२१ रोजीस तिच्या कामकाज रोख तरलता स्थिती आणि तिच्या मत्तांची वसुली योग्यता यावरील कोव्हीड-१९ साथरोगाचा होऊ शकणारा परिणाम कंपनीने विचारात घेतला आहे. ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेरोजीस केलेल्या अंदाजापेक्षा कोव्हीड–१९ चा परिणाम वेगळा असू शकतो आणि व्यवस्थापन कंपनीच्या वित्तीय व प्रचालन कामगिरीवर ह्या साथरोगाच्या प्रभावातून उद्भवणाऱ्या कोणत्याही मोठ्या बदलांवर लक्ष ठेवून आहे आणि परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाय योजत आहे.

मध्ये प्रकाशित झाली. तथापि प्रभावी तारीख जेव्हापासून बदल लागु होतील ती अद्याप सूचित करण्यात आलेली नाही आणि आर्थिक प्रभावासाठी नियम सुद्धा अद्याप जारी केलेले नाहीत. कंपनी संहितेच्या प्रभावाचे मुल्यांकन करेल. ज्या कालावधीत संहिता प्रभावी बनेल आणि संबंधित नियम प्रकाशित होतील त्या कालावधीत आर्थिक विवरणाला योग्य परिणाम देईल. ५. कंपनीने घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ, व्हिज्युअल मिन्स मार्फत विशेष सर्वसाधारण समेत २४ मार्च, २०२१ रोजी भागधारकांच्या मंजुरीला अनुसरून प्रती शेअर रु. १०/– च्या दर्शनी मूल्याचे

६. लेखा परीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकीत करून शिफारस केली आणि १० फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर केले. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठीच्या

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759

Fmail ID: shareinvestor@centenialindia.com

:	Statement of Standalone Un-Audite Nine Months ende				Quarter a	and / (Rs	. In Lakhs
		C	uarter Ende	ed	Nine Mon	ths ended	Year ende
Sr.	Particulars	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021
No.		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1237.16	1192.89	813.66	3267.32	2229.70	3693.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and / or Extraordinary items)	34.77	33.69	52.74	78.92	126.83	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After						
	Exceptional and / or Extraordinary items)	34.77	33.69	52.74	78.92	126.83	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After						
	Exceptional and/or Extraordinary items)	23.48	25.12	34.53	59.06	94.91	96.18
5							
	(comprising profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after Tax))	23.48	25.12	34.53	59.06		96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7							
	shown in the Audited Balance Sheet of the						
	Previous Year	-	-	-	-	-	2414.68
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for						
	continuing and discontinued operations)						
	(a) Basic	0.64	0.69	0.95	1.62	2.60	2.64
	(b) Diluted	0.64	0.69	0.95	1.62	2.60	2.64

1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on February 10, 2022.

2). The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months I file above sail results of the declared of the declared of the second of the second

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Vijay Majreka

:: Website: www.centenjalindia.com

Place : Mumbai, Maharashtra Date: February 10, 2022

www.bseindia.com.

Managing Director ~ DIN: 00804808

ईमेल: riddhi.domadia@cfmarc.in संपर्क: ७५०६३७७३२२

जोडपत्र - IV-A

स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्ग स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

विशेषतः कर्जदार (म्हणजेच. अट**लान्टिस लाईफसायन्सेस प्रा.लि.-दिवाळखोरितील)**आणि हमीदार आणि मर्वसामान्य जनतेला यादारे सचना देण्यात येते की. खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकत तारणी धनकोंकडे गहाण/प्रमारित अक्ष्म (सीएएसा-एआसी) तारणी घनकोच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजे त्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. ज्यांची ''जसे आहे जेथे आहे'', जे आहे जसे आहे'' 'जे आहे तिथे आहें गणि ''बीनाअवलंब तत्त्वावरे^{''} या तत्त्वावर ३ मार्च, २०२२ रोजी कर्जदार– मे. अटलान्टिस लाईफसा प्रा.लि.(दिवाळखोरितील) व निलंबित संचालक आणि हमीदार श्री. नितीन मच्छाला (हमीदार) आणि श्री **दिलीप मुच्छाला (हमीदार)** यांच्याकडून तारणी धनकोंना देय असलेल्या कर्जदार खात्यातील ०१.०४.२०१६ रोजीर रू. ७ ०३ ७५ ०३० ०८/- (रुपये सात कोटी तीन लाख पंच्याइनर इजार तीस आणि आठ पैसे मात्र) अधिक किंबाकी च्या त्यावरील व्याज आणि अन्य आकार ची वसूलीकरिता विक्री करण्यात येईल

तारण मिळकतीचे वर्णनः	मे. अटलान्टिस लाईफसायन्सेस प्रा.लि.(दिवाळखोरितील)कंपनीच्या नावे उभी गोराई इंद्रप्रस्थ सीएवएस लि., प्लॉट क्र.९०, आरएससी ३७ गोराई-॥, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे स्थित दुकान क्र.३ व ४ (५८३.५० चौ.फु. प्रत्येकी) मोजमापीत १९६७ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र आणि दोन बेसमेंट (३१६ चौ.फु. प्रत्येकी) मोजमापीत ६३२ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र सीमाबद्धः उत्तरः मेन रोड/बंगलो, पूर्वः इमारत, दक्षिणः इमारत- म्हाडा रॉ हाऊसेस, पश्चिमः इमारत
तारण कर्जः	०१.०४.२०१६ रोजीस रु. ७,०३,७५,०३०.०८/ – (रुपये सात कोटी तीन लाख पंच्याहत्तर हजार तीस आणि आठ पैसे मात्र) अधिक थकबाकी च्या त्यावरील व्याज आणि अन्य आकार.
राखीव किंमतः	रु. ४,००,००,०००/ - (रुपये चार कोटी मात्र)
निरीक्षणाची तारीखः निरीक्षणाची वेळः	२२/०२/२०२२ स.११.०० ते दु. १२.००
ई-लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाणः	०३/०३/२०२२ स. ११.०० ते दु. १२.०० वेबसाईट मार्फत ई-लिलाव/बोली: (https://sarfaesi.auctiontiger.net)
बोली जमा करण्याची अंतिम तारिख आणि वेळ	०२/०३/२०२२ रोजी सं.४.०० किंवा त्यापूर्वी
इअर:	राखीव किमतीच्या १०% म्हणजेच रु. ४०,००,०००/- (रुपये चाळीस लाख मात्र)
संपर्क	श्री. रिद्धी दोमाडिया (७५०६३७७३२२)

कोणतेही भार असल्यास: तारण धनकोंना ज्ञात नाही ई-लिलावात भाग घेण्याकरीता बोली सादर करण्यापूर्वी विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://www.cfmarc.in वर संबंधीत मिळकतीच्या ई-लिलाव/विक्रीच्या तपशिलवारपणे अटी आणि शर्तीकरीता भेट द्या. बोलिदार कृपया https://sarfaesi.auctiontiger.net वर भेट देऊ शकतात किंवा सेवा पूरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीज लि., बोलिदार सपोर्ट क्र.: मोबाईल: . ९२६५५६२८१८/९२६५५६२८^२१/९२६५५६२८१९, लॅन्डलाईन: ०७९–६८१३६८८०/८८१/ ८३७/८४२ मिल: support@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net, श्री. राम शर्मा संपर्क क्र (एम)९९७८५९१८८८(ओ) ०७९-६८१३ ६८७८ वर संपर्क करावा

दिनांक : १०/०२/२०२२ ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि.

बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स शाख बी-१०/११, पटेल शॉपिंग सेंटर, चंदावरकर लेन, बैंक ऑफ इंडिया BOI 🕱 बोरिवली (प), मुंबई ४०० ०९२. दूरः ०२२-२८९२४६३३/२८९२२०५९, फॅक्सः २८९३७०९२ इमेल: borivliHsg.MumbaiNorth@bankofindia.co.in

> जोडपत्र कब्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरीता)

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०७.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. मिलन धर्माजी खरे आणि सौ. सविता मिलन खरे यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ११,०३,३५०.००/- (रुपये अकरा लाख तीन हजार तीनशे पन्नास मात्र) (सूचनेच्या तारखेपर्यंतचे सांपार्श्विक दर) सह मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. ९.४०% दराने त्यावरील पुढील व्याज आणि तुमच्याकडून परतावापर्यंत बँकेद्वारा उपार्जित अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार आणि खर्च ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा **कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **०९ फेब्रुवारी, २०२२** रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/गृहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सद

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स शाखा यांस रु 22.03.340.00/- (रुपये अकरा लाख तीन हजार तीनशे प्रतास मात्र) आणि त्यावरील व्याज साठी भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींन्वये कर्जदार आणि हमीदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०३, इमारत क्र. १, सोनम गार्डन सीएचएसएल न्यु गोल्डन नेस्ट फेझ-११, भाईंदर पूर्व, जि. ठाणे ४०११०५.

सही / प्राधिकत अधिकारी दिनांक : ०९.०२.२०२२ बँक ऑफ इंडिया थळ : मिरारोड पर्व



भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) लय : "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, ाव (पूर्व), मुंबई – ४०००६३. फोन :– ६१८९००८८/६१८९०१३४/६१८९००८*५*

कब्जा सूचना

न्याअर्थी.

मेम्नस्वाक्षरीकार**, भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि**. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ . महवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १५.०९.२०२१ रोजी मागणी सूचना जार्र करून प्रमुख कर्जदार: **श्री. पांडु चिन्नया भंडारी,** संयुक्त/सह-कर्जदार **सौ. सौम्या पांडु भंडारी, श्री**. वसंत इथप्पा शेट्टी, सौ. प्रिया वसंत शेट्टी आणि संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार श्री. प्रविण रघुनाथ शेट्टी यांना सूचनेतील नमूद रक्कम **रु. १,०६,८६,५४०/ – (रुपये एक कोटी सहा लाख शह्यांशी हजार पाच**शे चाळीस मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताब निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्ग सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये दिनांक ९ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेतला आहे

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **भारत को-ऑपरेटिव्** बँक (मुंबई) लि. च्या रक्कम रु. १,०६,८६,५४०/- (रुपये एक कोटी सहा लाख शह्यांशी हजार पाचशे चाळीस मात्र) ची थकीत आणि त्यावरील पढील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील.

मिळकतीचे वर्णन

i) सौ. सौम्या पांडु भंडारी आणि श्री. पांडु चिन्नया भंडारी यांच्या द्वारे मालकीचा म्हाडा कॉलनी, चांदिवली पवई, मुंबई-४०००७२ येथे स्थित नोंदणीकृत उप जिल्हा आणि जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामधील गाव चांदिवली, तालुका कुर्ला च्या शहर सर्व्हे क्र. ४७/ए, ४१ए, १ ते २० धारक जिमनीक बांधकामित चांदिवली पंचवटी को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड च्या बिल्डिंग क्र. १४-सी च्य सी विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०३, मोजमापित २४० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र च्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ३८ अंतर्गत सोसायटीच्या भांडवलीमधील शेअर, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: मैदान, पश्चिम: बिल्डिंग क्षेत्र, उत्तर: चाळ क्षेत्र, दक्षिण: बिल्डिंग क्र. १३. ii) श्री. पांडु चिन्नया भंडारी, सौ. सौम्या पांडु भंडारी, श्री. वसंत इठप्पा शेट्टी, सौ. प्रिया वसंत शेट्टी आणि श्री प्रविण रघुनाथ शेट्टी यांच्या द्वारे संयुक्त मालकीचा पाल्म बीच रोड, वाशी, नवी मुंबई, जिल्हा ठाणे-४००७०३ येथे स्थित सेक्टर १९डी येथे प्लॉट क्र. १९ आणि २० धारक जिमनीच्या भाग आणि विभागावर बांधकामित सात्रा प्लाझा प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या सात्रा प्लाझा अशा जात बिल्डिंगीच्य पहिल्या मजल्यावरील कार्यालय क्र. १७३. मोजमापित १०८.४२ चौ.मीटर्स म्हणजेच ११६७ चौ.फट. चटः क्षेत्र आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: प्लॉट क्र. २९ ते ३८, पश्चिम: ३८ मीटर रूंद रोड, उत्तर: प्लॉट क्र. १८ **दक्षिण:** १५ मीटर रूंद रोड.

दिनांक: ०९.०२.२०२२ ठिकाणः मुंबई/नवी मुंबई

सही/ गोपाल कोटीयन मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

गरवारे मरिन इंडस्टिज लिमिटेड

नों. कार्यालय : १०२, बिल्डआर्क विस्टेरिया, १ला मजला, राम मास्ती रोड, दादर (प.), मुंबई-४०० ०२८ सीआयएनः एल१२२३५एमएच१९७५पीएलसी०१८४८१ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रु. लाखात) तपशील संपेलेली तिमाही संपलेले नऊ महिने संपलेले वर्ष ३१-डिसें-२१ ३०-सप्टें-२१ ३१-डिसें-२० ३१-डिसें-२१ ३१-डिसें-२० ३१-मार्च-२१ लेखापरीक्षित) भलेखापरीक्षित) परीक्षित) नेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) १३१.६३ 86.01 84.6 कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा . अनन्यसाधारण बाबींपूर्वी) 86.8 २.५९ १४.७४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) (32.68) 36.80 0.00 2.49 २२.०८ 88.20 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्प (करोत्तर) धरून) 338.93 343.08 ६९.७१ समभाग भांडवल ५७६.६२ ५७६.६२ ५७६.६२ ५७६.६२ ५७६.६२ ५७६.६२ मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात (2.00) दाखवल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) े. मूलभूत २. सौम्यिकत 0.32 0.24 (0.40)

..... वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने १ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वितीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या लेखापरीक्षकांनी केले आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने इतर सर्वसमावेशक उत्पन्नात हिशोबात घेतलेल्या इक्विटी मधील अविद्यमान गतवणकीवरील रोकड न झालेल्या प्रामीवर

(सस्त मृत्य प्राप्ती) हे. ४९.०२ लाख स्थिति कर दिवित्य मोजले ओहे. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेचुलेशन्स, २०१५ च्या रेचुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाहं आणि वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com) तसे

कंपनीची वेबसाईट (www.garware narine.com) वर उपलब्ध आहे

गरवारे मरिन इंडस्ट्रिज लिमिटेडसार्ठ

एस. व्ही. अत्रे

कार्यकारी संचालव

ठिकाणः मुंबई दिनांक : १० फेब्रुवारी, २०२२

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड

करण बिल्डिंग, १२८, भाऊदाजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०० ०१९ वेबसाईट: www.kunststoffeindia.com, ई-मेल: kunststoffe@kunststoffeindia.com दूर.: ९१ (२२) २४०४४८५५/७६, **फॅक्स**: ९१ (२२) २४०४ ४८५३ सीआयएन नं.: एल६५९१०एमएच१९८५पीएलसी०३७९९८

			अवि	नेप्त	
	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरीक्षित	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२१ अलेखापरीक्षित	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२ लेखापरीक्षि
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२८२.३७	९६३.८२	६८७.१८	997.08
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	३७.०४	१२२.७२	५९.८६	९९.५१
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	२७.३९	९०.७९	४५.४६	८५.४८
४	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२७.३९	९०.७९	४५.४६	८५.४८
ų	समभाग भांडवल	६८९.००	६८९.००	६८९.००	६८९.००
ξ	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे	-	-	-	(६६.६२)
૭	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)				
	(ए) मूलभूत	0.80	१.३२	०.६६	१.२४
	(बी) सौम्यिकृत	0.80	8.32	०.६६	8.28

_____ वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण ०९.०२.२०२२ रोजी झालेल्या सभेत लेखापरीक्षित समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्य वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com)</u> आणि कंपनीर्च वेबसाईट (<u>www.kunststoffeindia.com</u>) वर उपलब्ध आहे.

 वरीलि निष्कर्ष निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिस्चित केत्याप्रमाणे इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस् (इंड एएस्) चे पालन करून तयार केले आहेत
 संलम्न मागील कालावधीकरिता आकडेवारी तिला तुलनात्मक करण्यासाठी, जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केली आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता सेवी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन १३(३) ला अनुसरून गुंतवणुकदारांच्या तक्रारींर्च माहिती, सुरूवातीला ००, प्राप्त ००, निकालात काढणे ००, प्रलंबित ००.

संचालक मंडळाच्यावतीने आणि सार्त

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड सोनिया पी. शेर व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०२६५८७९४ जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की. मला खालील लिहिलेल्या येथील परिशिष्टात वर्णिलेल्या मिळकतीसाठी विकासाच्या नामाधिकाराचा तपास करण्यासाठी रविंद्र जाधव ज्यांचे कार्यालय आहे १४०२, अशोक हाईटस्, जुना नागरदास रोड, निकोलस वाडी कंपाऊंड, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०६८ येथे यांनी सांगितले आहे.

मिळकतीचे परिशिष्ट (सदर मिळकत)

सर्व्हे क्र. ११६, हिस्सा क्र. १ (भाग) आणि हिस्सा क्र. २ ए (भाग)/गाव पहाडी. गोरेगाव. तालका बी.एस.डी. धारक जिमनीपैको मोजमापित साधारण ८३८.५० चौ. फू. सी.टी.एस. क्र. ४३९ ए, जयप्रकाश नगर रोड, क्र. ५, गारेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे स्थित, वसलेल्या आणि अशा ''गुलमोहर'' अशा सध्या ज्ञात त्यावरील रचनेसह जिमनीचे सर्व ते

भाग आणि विभाग. (विकसित जमीन)

गुलमोहर अशा सध्या ज्ञात सदर मिळकतीवरील एफएसआय / टीडीआर वापरून ४ थ्या मजल्यापासून ८ व्या मजल्यापर्यंत अतिरिक्त ५ मजले.

कोणीही व्यक्ती ज्यांचा वारसाहक्क, करार, कंत्राट, विक्री, गहाण, कब्जा, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार किंवा अन्यथा मार्गाने सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या विरोधात, मध्ये, साठी किंवा वर कोणताही दावा असल्यास सदर तारखेपासून १४ दिवसांत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय अरविंद लॉ हाऊस, कार्यालय क्र. ५, कार्टर रोड क्र. १, जम्बो किंगच्यावर बोरिवली (पू.), मुंबई-४०००६६ येथे संबंधित कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात सूचीत करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असा दावा काही असल्यास त्यागित आणि/किंवा सोडून दिल्याचे समजण्यात येईल.

सदर दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२. सही/

अरविंद आर. सिंग वकील, सर्वोच्य न्यायालय अरविंद लॉ हाऊस, कार्यालय क्र. ५, कार्टर रोड क्र. १, जम्बो किंगच्यावर, बोरिवली (पू.),

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.२.२०२२

the Company at www.xanderfinance.com/financial-information.

3. For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure

For and on behalf of the Board of Directors Xander Finance Private Limited

Marine Electricals

मरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड (सीआयणनः एल३१९०।७एमणच२००।७पीएलसी१।७६××३)

द.: +९१ २२ ४०३३ ४३००, फॅक्स: +९१ २२ २८३६ ४०४५, वेबसाईट: www.marineelectricals.com, ईमेल आयडी: cs@ma (प्रति भाग माहितीसोडन रु. लाखांत)

	तपशील		अलि	ाप्त			एका	त्रेत	
		संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेले
		तिमाही	नऊ महिने	तिमाही	वर्ष	तिमाही	नऊ महिने	तिमाही	वर्ष
		38/83/2028		३१/१२/२०२०			३१/१२/२०२१	३१/१२/२०२०	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	९,८६५.८६	२४,६५१.०४	५,४८१.४६	१९,९८७.३७	१०,९७८.८९	२८,२२६.६६	६,७४२.५८	२५,१२८.६६
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व)	६३२.९८	१,०६०.०८	२४९.९१	१,०८५.८२	८५.४६३	१,२४०.१३	४५१.७२	१,६९१.४७
₹.	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा (अपवादात्मक								
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी/सहयोगीं नंतर)	६३२.९८	१,०६०.०८	२४९.९१	१,०८५.८२	६३२.७६	१,२३७.७२	४८२.११	१,६९१.३४
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	४४०.०९	७६२.३३	१७६.७२	७८२.८५	४२७.५९	८८२.९२	०७.६०४	१,३५३.१९
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न								
	(कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर								
	सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७४.६४४	০১.४৶৶	१७५.५३	७९९.४७	४५०.३५	८६९.९६	३६८.६७	१,४०१.१७
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१
૭.	इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	११,४७९.८४	११,४७९.८४	१०,९४२.५२	१०९३४.२८	-	-	-	१३८४५.७५
८.	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)								
	मूलभूत आणि सौम्यिकृत	٥.३६	०.६२	०.१४	०.६४	٥.३४	०.६९	0,30	१.०५
टीप	n: 								

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2021	Quarter ended 30-09-2021	Quarter ended 31-12-2020	Nine months Ended 31-12-2021	year ended 31-03-2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total revenue from Operations	725.717	552.146	583.084	1767.862	2144.924
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	78.726	4.818	9.271	92.819	11.628
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax)	70.005	5 054	40.454	04.004	0.407
	and other Comprehensive Income (after tax)	79.395	5.954	10.151	94.204	9.407
6	Equity Share capital	1700.000	1700.000	1700.000	1700.000	1700.000
7	Other Equity	-	-	-	-	(9,448.140)
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualized)					
1.	Basic	0.463	0.028	0.055	0.546	0.068

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

नोंदणी. कार्यालय : ग्रेट सोशल बिल्डिंग, ६०, सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई-४०० ००१.

	अलिप्त						एकत्रित					
तपशील	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२१ अलेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२१ अलेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	महिने ३१	संपलेले नऊ महिने ३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२१ लेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२१ अलेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२१ अलेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	संपलेले नऊ महिने ३१ डिसेंबर, २०२१ अलेखापरीक्षित	संपलेले नऊ महिने ३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२१ लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३,२६९.०८	२,५३४.२३	२,४५२.०२	७,८३५.३५	५,६८०.९८	८,६४८.५५	३,४८१.४४	२,८३९.११	२,७३१.५९	८,५९२.६८	६,३७९.९७	९,६४७.४१
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	રેધધ.ધ૦	२७९.८६	१४६.०३	५४६.५८	३३९.५०	५५५.९०	२५५.६९	२८४.८९	१२६.४८	५६२.०१	२९६.६९	४९५.८
कर खर्च	६६.८४	७३.२५	88.88	१५०.५३	११०.४३	१४७.०७	६६.८४	७३.२५	88.98	१५०.५२	११०.४३	१४७.०।
करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	१८८.६६	२०६.६१	१०१.०९	३९६.०५	२२९.०७	४०८.८३	१८९.१४	२११.६५	८१.५४	४११.७७	१८६.२६	१४८.७।
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१८६.५९	२०२.४३	९४.२१	३८९.२२	२२९.८८	४२४.३७	१८६.७७	२०७.४५	७४.६५	४०४.६४	१८७.०७	३८३.३
समभाग भांडवल	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२
राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						२,९७१.८३						२७८५.०
प्रत्येकी रु. १०/- ची प्रती समभाग प्राप्ती (अवार्षिक) रु.												
(ए) मूलभूत :	१०.११	११.०७	4.82	२१.२३	१२.२८	२१.९१	१०.०९	११.२०	४.७६	२१.६२	१०.८९	१९.९

(www.josts.com) वर उपलब्ध आहे. ३ ला अनसरून बनवले आहे.

४. कर्मचारी लाभ, नोकरी दरम्यान आणि नोकरी परचात लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा, २०२० वरील संहिता (संहिता) ला सप्टेंबर, २०२० मध्ये राष्ट्रपतीची सहमती प्राप्त झाली. सदर संहिता गॅजेट ऑफ इंडिया

समभाग २१ मे २०२१ पासून परिणामांसह प्रती समभाग रु. ५/ – च्या दर्शनी मुल्याच्या दोन समभागामध्ये विभागण्यात आले होते. परिणामी प्रती समभाग मुलभूत आणि सौम्यिकृत प्राप्ती ही इंड एएस ३३– अर्निंग पर शेअर्स अनुसार समभागांच्या नवीन संख्येच आधारे कंपनीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षामध्ये सादर केलेल्या सर्व कालावधीसाठी मोजण्यात आला. मर्यादित लेखापरिक्षित अहवालांत कोणत्याही अर्हता नाहीत.

जोस्टस इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड साठी ठिकाण : मंबई

दिनांक : १० फेब्रुवारी, २०२२

जय प्रकाश अगरवाल अध्यक्ष ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२२

मुंबई-४०० ०६६